

a revolution in accuracy... driven by perfection!!



KRANTI INDUSTRIES LIMITED

Date: November 12, 2022

To, The Manager, BSE Limited. Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001

Script Code: 542459 Script Symbol: KRANTI

Subject: Submission of News-Paper Advertisement with respect to publication of Financial Results of 2nd Quarter and Half Year ended on September 30, 2022.

Dear Sir/Madam,

We wish to inform that pursuant to Regulation 47 and Regulation 30 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, including related amendments thereto. We are enclosed herewith the Newspaper publication copies of the extract of Standalone and Consolidated Financial Results for the 2nd Quarter and Half Year ended on September 30, 2022 published in below mentioned Newspapers on Saturday, November 12, 2022.

- 1. Financial Express (English Edition) and
- 2. Lok-Satta (Marathi Edition)

This is for your information and records.

Thank You. For and on behalf of **KRANTI INDUSTRIES LIMITED**

BHAVESH SELARKA (Company Secretary & Compliance officer) Membership No A42734

FINANCIAL EXPRESS



SC dismisses Sebi's review petition in Reliance matter

INDU BHAN New Delhi, November11

THE SUPREME COURT has in a 2:1 majority dismissed the Sebi's petition seeking review of its earlier judgment that had directed the market regulator to share certain documents which Reliance Industries claims will exonerate it and its promoters from criminal prosecution initiated in a case related to the alleged irregularities in acquisition of its own shares between 1994 and 2000.

The SC order though passed



on October 19 was uploaded late on Friday.

Justices JK Maheshwari and Hima Kohli has held that "no grounds are made out by Sebi meriting issuance of notice or forreviewing the judgment ... we

had expressed our inability to agree for an open court hearing in the present matter and by two separate orders, both passed September 30, the said application for open court hearing was dismissed with the observation that no plausible grounds existed to entertain the review petition. However, former Chief

Justice UU Lalit had dissented and issued notice to RIL as to why the August 5 judgment should not be recalled."Instead of remanding the matter for adjudication on the application moved by Sebi seeking discloexamined the issue itself to ensure"that the adjudication is not delayed unnecessarily, ad infinitum". In the process, Sebi was denied an opportunity of having the matter decided at the stage of High Court and thereafter to challenge the decision before this Court, if the necessity was to arise," Justice Lalit has stated in his dissenting order.

It may be noted that another apex court Bench led by Justice MRShah earlier this week issued contempt notice to the market regulator on RIL's plea alleging

sure as claimed, this Court non-compliance of the SC's August 5 order that directed it to provide the Mukesh Ambani company certain documents.

Sebi has been opposing RIL's plea and had rejected its request

for the "privileged" documents on the grounds that under the Sebi (Settlement Proceedings) Regulations, the accused company had no right to seek information from it.

So far Sebi has not shared the ties - that the SC had on August 5 three documents -the two legal opinions by former SC judge BN Srikrishna and the former ICAI president YH Malegam's report which examined the irregulari-

asked it to share "forthwith", thus prompting RIL to file a contempt petition against the marketwatchdog and its authorised representative Vijayan A.

GUJARAT AMBUJA EXPORTS LIMITED CIN: L15140GJ1991PLC016151 Regd. Office : "AMBUJA TOWER", Opp. Sindhu Bhavan, Sindhu Bhavan Road, Bodakdev, P.O. Thaltej, Ahmedabad - 380 059 (Gujarat) India Ph.: +91 79-6155 6677 Fax :+91 79-6155 6678

Email Id : info@ambujagroup.com, Website : www.ambujagroup.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022 (? in Crores)

Sr.	Particulars	Q	uarter Ende	ed	Half Yea	Year Ended	
No.		30.09.2022 Unaudited	30.06.2022 Unaudited	30.09.2021 Unaudited	30.09.2022 Unaudited	30.09.2021 Unaudited	31.03.2022 Audited
1.	Total income from operations	1094.02	1288.80	1166.51	2382.82	2200.69	4724.37
2.	Net Profit / (Loss) from ordinary activities for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	83.59	155.38	135.94	238.97	286.45	638.17
3.	Net Profit / (Loss) from ordinary activities for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	83.59	155.38	135.94	238.97	286.45	638.17
4.	Net Profit / (Loss) from ordinary activities for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	64.10	114.60	103.17	178.70	217.00	475.44
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	64.10	114.60	103.41	178,70	217.47	475.45
6.	Equity Share Capital (Face Value of ₹ 1/- each)	22.93	22.93	22.93	22.93	22.93	22.93
7.	Earnings Per Share (Face Value of ₹ 1/- each) (not annualised) (i) Basic :	2.80	5.00	4.50	7.79	9.46	20.73
	(ii) Diluted :	2.80	5.00	4.50	7.79	9,46	20.73
EX	TRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FO		-77.05				
Sr.	A Association A	R THE QUA	RTER & HAI uarter Ende	.F YEAR END	DED 30 th SEP Half Yea	TEMBER, 20: Ir Ended	22 (7 in Crores) Year Ended
Sr.	TRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FO	OR THE QUA	RTER & HAI	FYEAR END	DED 30 ^m SEP	FEMBER, 202	22 (7 in Crores)
Sr.	TRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FO	OR THE QUA Q 30.09.2022	RTER & HAI uarter Ende 30.06.2022	FYEAR END ed 30.09.2021	DED 30 ⁷⁸ SEP Half Yea 30.09.2022	TEMBER, 20. r Ended 30.09.2021	22 (7 in Crores) Year Ended 31.03.2022
Sr. No.	TRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FO Particulars	R THE QUA Q 30.09.2022 Unaudited	RTER & HAI uarter Ende 30.06.2022 Unaudited	FYEAR END ed 30.09.2021 Unaudited	DED 30 TH SEP Half Yea 30.09.2022 Unaudited	TEMBER, 20 r Ended 30.09.2021 Unaudited	22 (? in Crores) Year Ended 31.03.2022 Audited
Sr. No.	TRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FO Particulars Total income from operations Net Profit / (Loss) from ordinary activities for the period	R THE QUA Q 30.09.2022 Unaudited 1094.02	RTER & HAI uarter Ende 30.06.2022 Unaudited 1288.80	F YEAR END ed 30.09.2021 Unaudited 1166.51	DED 30 ⁷⁰ SEP Half Yea 30.09.2022 Unaudited 2382.82	TEMBER, 20 or Ended 30.09.2021 Unaudited 2200.69	22 (7 in Crores) Year Ended 31.03.2022 Audited 4724.35
Sr. No. 1. 2. 3.	TRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FO Particulars Total income from operations Net Profit / (Loss) from ordinary activities for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) from ordinary activities for the period	R THE QUA Q 30.09.2022 Unaudited 1094.02 83.59	RTER & HAI uarter Ende 30.06.2022 Unaudited 1288.80 155.38	FYEAR END 30.09.2021 Unaudited 1166.51 135.94	ED 30 [™] SEP Half Yea 30.09.2022 Unaudited 2382.82 238.97	TEMBER, 20 ar Ended 30.09.2021 Unaudited 2200.69 286.45	22 (7 in Crores) Year Ended 31.03.2022 Audited 4724.35 638.17
Sr. No. 1. 2. 3.	TRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FO Particulars Total income from operations Net Profit / (Loss) from ordinary activities for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) from ordinary activities for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) from ordinary activities for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	R THE QUA Q 30.09.2022 Unaudited 1094.02 83.59 83.59	RTER & HAI uarter Ende 30.06.2022 Unaudited 1288.80 155.38	FYEAR END 30.09.2021 Unaudited 1166.51 135.94	DED 30 ¹¹¹ SEP Half Yea 30.09.2022 Unaudited 2382.82 238.97 238.97	TEMBER, 20 ar Ended 30.09.2021 Unaudited 2200.69 286.45 286.45	2 (7 in Crores) Year Ended 31.03.2022 Audited 4724.35 638.17 638.17
Sr. No. 1. 2. 3. 4.	TRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FO Particulars Total income from operations Net Profit / (Loss) from ordinary activities for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) from ordinary activities for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) from ordinary activities for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other	R THE QUA Q 30.09.2022 Unaudited 1094.02 83.59 83.59 64.10	RTER & HAI uarter Ende 30.06.2022 Unaudited 1288.80 155.38 155.38 114.60	FYEAR END 30.09.2021 Unaudited 1166.51 135.94 135.94 103.17	DED 30 ¹¹¹ SEP Half Yea 30.09.2022 Unaudited 2382.82 238.97 238.97 178.70	TEMBER, 20 ar Ended 30.09.2021 Unaudited 2200.69 286.45 286.45 217.00	2 (7 in Crores) Year Ended 31.03.2022 Audited 4724.35 638.17 638.17 475.44



NATIONAL BANK FOR AGRICULTURE AND RURAL DEVELOPMENT



(₹ Crore)

Suchindra Misra

Chairman

Head Office: Plot No. C-24, G Block, Bandra-Kurla Complex Bandra (E) Mumbai 400051.Website: www.nabard.org.

Unaudited Standalone Financial Results for the half year ended September 30, 2022

			Quarter Ended		Half Yea	r Ended	Year Ended
Sr. No.	Particulars	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
no.		[Unaudited]	[Unaudited]	[Unaudited]	[Unaudited]	(Unaudited)	[Audited]
1	Total Income from Operations	9,636.43	8,861.08	9,225.43	18,497.51	18,396.63	36,761.29
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary Items)	1,457.42	1,417.66	1,544.21	2,875.08	3,468.98	6,692.92
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,457.42	1,417.66	1,544.21	2,875.08	3,468.98	6,692.92
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,102.69	1,072.60	1,151.98	2,175.29	2,587.86	5,081.86
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	NA	NA	NA	NA	NA	N/
6	Paid-up share capital	17,080.00	17,080.00	15,580.00	17,080.00	15,580.00	17,080.00
7	Reserves (excluding Revaluation Reserves)						43,116.93
8	Securities Premium Account	NA	NA	NA	NA	NA	N
9	Net Worth	62,013.26	60,545.95	56,092.34	62,013.26	56,092.34	59,473.3
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt*	5,95,484.44	6,10,388.56	5,38,748.97	5,95,484.44	5,38,748.97	6,46,377.1
11	Outstanding Redeemable Preference Share	NA	NA	NA	NA	NA	N
12	Debt-Equity Ratio	9.48	9.96	9.50	9.48	9.50	10.7
13	Earnings Per Share (EPS)	NA	NA	NA	NA	NA	N
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA	N
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA	N

NA = Not Applicable

*Paid up Debt Capital / Outstanding Debt includes Outstanding Deposits, Bonds & Debentures and Borrowing

Notes: 1) The above is an extract of the detailed format of Quarterly/Half-yearly financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Half-yearly Financial Results are available on the Stock Exchange websites (NSE: www.nseindia.com and BSE: www.bseindia.com) and on the bank's website (www.nabard.org).

Place :Mumbai		
Date : November 11, 2022		

The above is an extract of the detailed format of Quarter / Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Half Yearly Financial Results are available on the Company's website at www.ambujagroup.com and the Stock Exchanges websites at www.bseindia.com and www.nseindia.com

	For GUJA	RAT AMBUJA EXPORTS LIMITED
		Manish Gupta
Place : Ahmedabad		Chairman & Managing Director
Date : 11 th November, 2022	Committed to Growth	(DIN: 00028196)

DCS PCS TECHNOLOGY LIMITED

Registered Office: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015 TECHNOLOGY Corp. Office: 8th Floor, Technocity, Plot No.X-5/3, Mahape, Navi Mumbai- 400 710. Tel.:No.: 022-41296111 · Fax: 91224129082 · Website: www.pcstech.com Email: investorsgrievances@pcstech.com • CIN: L74200MH1981PLC024279

EXTRACTS OF CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 202

KRANTI INDUSTRIES LIMITED Registered Office : Gat No. 267/B/1. At Post Pirangut, Tal. Mulshi, F

Registered Office : Gat No. 267/B/1, At Post Pirangut, Tal. Mulshi, Pune-412115, Maharashtra,

70.88 13.04	Unaudited 1 71.39		Unaudited I	Inaudited A	udited								
and provide the line	71.39		1.	100.00					CON	ISOLID	ATED		
13.04	47.74	64.07	142.27	129.43	270.34	Sr.	Datioulars	F	or Quarter Ende	ed	For Half Ye	ar Ended	Year Ended
ter tax 2.44 14.97 29.19 17.41 74.58 85.62 NO. he period 2.50 15.04 29.30 17.54 74.80 89.99 1 Revenue from Operations period (after tax) (after tax)] 1 Revenue from Operations			30.75 17.41		and the second se	No.	Particulars	30-09-2022 (Unaudited)	30-06-2022 (Unaudited)	30-09-2021 (Unaudited)	30-09-2022 (Unaudited)	30-09-2021 (Unaudited)	31-03-2022 (Audited)
2.50	15.04	29.30	17.54	74.80	89.99	1	Revenue from Operations	2485.07	2443.77	2537.69	4928.84	4480.26	9371.51
2.095.07	2.095.07	2.095.07	2.095.07	2.095.07	2.095.07	2	Other Income	0.84	3.52	2.96	4.36	8.74	16.96
NA	NA	NA	NA	NA	NA	3	Total Income	2485.91	2447.29	2540.65	4933.20	4489.00	9388.47
0.044	0.07*	0.14	0.00*	0.001	0.44	4	Net Profit / (Loss) Before Tax	117.36	170.80	80.69	288.16	148.20	288.50
0.01	0.07	0,14	0.08-1	0.30	0.41	5	Net Profit / (Loss) after tax	72.11	127.32	80.69	199.43	148.20	222.66
		Standa	alone			C		70.00	407.00	00.00	000.44	440.00	005.00
culars Standalone Standalone Financial Year Ended Financial Year Ended Ended		0	(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(Loss) (after tax)	78.82	127.32	80.69	206.14	148.20	225.66				
and the second se	and the second se	the second se	the second se	and the second state of th	numuro estatutado finalizarea	7	Paid up Equity Share Capital	1056.24	1056.24	1056.24	1056.24	1056.24	1056.24
the second s	the second s	the second s	the second se	the second se	and the second se	8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited						1161.82
	and the second second second	1.0000000000000000000000000000000000000			- I a second	100	Balance Sheet of the previous year						101.02
1.82	14.32	28.51	16.14	73.23		9	Famings Per Share (of Rs 10/- each)						
the standard				an and a start of the									
y and Half y	early Financ	ial Results fi	led with the	Stock Exchange	ges under		The second se	0.00	1.01	0.70	1.00	1.40	0.44
							1. Basic: (In Rupees)			0.76			2.11
es of the S	Stock Excha	inge (www.b	seindia.com) and the list	ted entity		2. Diluted (In Rupees)	0.68	1.21	0.76	1.89	1.40	2.11
ed by the Au	dit committe	e were appro	wed by the B	oard of Directs	xrs in their	10000		ws:				J.	(Rs. in lakhs)
etween un-a	audited figur	es for the ha	if year ender	d and the quar	ter ended		Destionies	F	or Quarter Ende	ed	For Half Ye	ear Ended	Year Ended
review. nd-AS 108, (Operating se	gments, the	Company o	perates in one	business		Particulars	30-09-2022	30-06-2022	30-09-2021	30-09-2022	30-09-2021	31-03-2022
				Since "Reven	ue from IT								(Audited)
			36.803 States (1997)			Rev	enue from Operations	2430.65	2375.11	2498.54	4805.76	4401.41	9183.28
1						Prof	t/(Loss) Before Tax	106.93	141.70	88.45	248.63	147.29	269.53
						Net	Profit/ (Loss) after tax	65.18	103.33	88.45	168.51	147.29	210.36
have been the Companie The Market the resultant half year per tent / (Gain) o he limited res	prepared in es Act 2013. value/Resal value arrived riod ended 3 on financial in view and hav	accordance e value of so d on Mark-to 0th Septemb astruments a we issued the	with princip ome of the bo Market bas per 2022 bein nd Exception ir unmodified	ies of Indian A onds on Mark- s amounting t g reversal of in al Items". I opinion on the	Accouting to-Market o Rs.0.37 napirment e financial	3 T C 4 T a Plac	isclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are an the above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the B ompany, Limited reviewed the aforesaid results and expressed an unmodified opinion. These Financial Results of the Company / Group have been prepared in accordance with Section mended) and other relevant rules issued thereunder and SEBI (LODR) Regulations, 2015, as a ce: Pune	vailable on the wet oard of Directors o n 133 of the Comp	sites of Company: f the Company at i	www.krantiindustri its meeting held on ad with Companies	es.com and BSE LT Friday, November 1 (Indian Accounting By order of 1 Kranti I Sd/- Mr 3	D: www.bseindia. 1, 2022. The Statu Standard) Rules, 2 the Board of Di ndustries Lin Sachin Subhas	com. Itory Auditor of th 2015 (IND-AS) (a rectors of mited h Vora
	0.01* Que 0.09.2022 naudited 69.86 12.18 1.82 y and Half y equirement as of the 3 requirement as of the 3 requirement at by the Au review. ad a by the Au rev	NA NA 0.01* 0.07* Quarter ended 0.09.2022 30.06.2022 naudited Unaudited 69.86 70.36 12.18 16.80 1.82 14.32 v and Half yearly Finance equirements) Regulation as of the Stock Excha ad by the Audit committee etween un-audited figur eview. nd-AS 108, Operating set as such it is the only reporter income" exceeds "Reference" -AS) from April 1, 2017 at a ment principles laid down in the relevance of the set of th	NA NA NA 0.01* 0.07* 0.14* Stands Quarter ended Inaudited Unaudited Unaudited Unaudited Inaudited Unaudited Inaudited Ina	NA NA NA NA 0.01* 0.07* 0.14* 0.08* Standalone Quarter ended Half year 0.09.2022 30.06.2022 30.09.2021 30.09.2022 3 naudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited I 69.86 70.36 63.01 140.22 12.18 16.80 33.70 28.98 1.82 14.32 28.51 16.14 y and Half yearly Financial Results filed with the istequirements) Regulations, 2015. The full format case of the Stock Exchange (www.bseindia.com ad by the Audit committee were approved by the B and Half yearly reportable business segment. are income" exceeds "Revenue from Operations" -AS 108, Operating segments, the Company operations" -AS 108, Operating segments, the Company operations" -AS) from April 1, 2017 and accordingly these finatement principles laid down in the IND-AS 34 'Inte 13 read with the relevant rules issued thereunder quarter have been prepared in accordance with principle companies Act 2013. The Market value/Resale value of some of the base half year period ended 30th September 2022 bein ent/ (Gain) on financial instruments and Exception the limited review and have issued their unmodified	NA NA NA NA NA 0.01* 0.07* 0.14* 0.08* 0.36* Standalone Quarter ended Half year Ended F 0.09.2022 30.06.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2021 31.09.2022 30.09.2021 31.09.2022 30.09.2021 31.09.2022 30.09.2021 31.09.2022 30.09.2021 31.09.2022 30.09.2021 31.09.2022 30.09.2021 31.09.2022 30.09.2021 31.09.2022 30.09.2021 31.09.2022 30.09.2021 31.09.2022 30.09.2021 31.09.2022 30.09.2021 31.09.2022 30.09.2021 31.09.2022 30.09.2021 31.09.2022 30.09.2021 31.09.2022 31.09.2022 30.09.2021 31.09.2022 30.09.2021 31.09.2021 <td>NA NA NA NA NA NA 0.01* 0.07* 0.14* 0.08* 0.36* 0.41 Standalone Ended Financial Year Financial Year 0.09.2022 30.06.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2021 31.03.2022 naudited Unaudited Unaudited Unaudited Audited Audited 0.99.2022 30.06.2022 30.09.2021 30.09.2021 31.03.2022 Inaudited Audited 0.986 70.36 63.01 140.22 127.33 266.22 12.18 16.80 33.70 28.98 81.13 102.21 1.82 14.32 28.51 16.14 73.23 83.63 y and Half yearty Financial Results filed with the Stock Exchanges under tequirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half year ended and the quarter ended eview. yd and Half yearty Financial Results filed with the Stock Exchanges under tequirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half year ended and the quarter ended eview. Inter financial results filed with the relevant rule size ended and the quarter ended eview. yd-AS 10</td> <td>NA NA <th< td=""><td>NA NA NA NA NA NA 0.01⁴ 0.07⁴ 0.14⁴ 0.08⁴ 0.44⁴ Net Profit / (Loss) Before Tax 0.01⁴ 0.07⁴ 0.14⁴ 0.08⁴ 0.44⁴ Net Profit / (Loss) Before Tax 0.01⁴ 0.07⁴ 0.14⁴ 0.08⁴ 0.44⁴ Net Profit / (Loss) Before Tax 0.022 30.06.2021 30.09.2021 31.03.2021 1</td><td>NA NA NA NA NA NA NA 0.01* 0.07* 0.14* 0.08* 0.41 ITT 36 0.00* 0.07* 0.14* 0.08* 0.04 ITT 36 0.00* 0.07* 0.14* 0.08* ITT 36 ITT 36 0.00* 0.07* 0.14* 0.08* ITT 36 ITT 36 0.00* 0.00* 0.08* ITT 36 ITT 36 ITT 36 0.00* 0.00* 0.08* ITT 36 ITT 36 ITT 36 1.00* 0.00* 0.08* ITT 36 ITT 36 ITT 36 1.00* ITT 36 ITT 36</td><td>NA NA NA<</td><td>NA NA NA<</td><td>NA NA NA NA NA NA NA 0.01 0.07 0.14 0.08 0.39 0.41 0.01 0.07 0.14 0.08 0.41 NA NA<</td><td>MA NA NA<</td></th<></td>	NA NA NA NA NA NA 0.01* 0.07* 0.14* 0.08* 0.36* 0.41 Standalone Ended Financial Year Financial Year 0.09.2022 30.06.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2021 31.03.2022 naudited Unaudited Unaudited Unaudited Audited Audited 0.99.2022 30.06.2022 30.09.2021 30.09.2021 31.03.2022 Inaudited Audited 0.986 70.36 63.01 140.22 127.33 266.22 12.18 16.80 33.70 28.98 81.13 102.21 1.82 14.32 28.51 16.14 73.23 83.63 y and Half yearty Financial Results filed with the Stock Exchanges under tequirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half year ended and the quarter ended eview. yd and Half yearty Financial Results filed with the Stock Exchanges under tequirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half year ended and the quarter ended eview. Inter financial results filed with the relevant rule size ended and the quarter ended eview. yd-AS 10	NA NA <th< td=""><td>NA NA NA NA NA NA 0.01⁴ 0.07⁴ 0.14⁴ 0.08⁴ 0.44⁴ Net Profit / (Loss) Before Tax 0.01⁴ 0.07⁴ 0.14⁴ 0.08⁴ 0.44⁴ Net Profit / (Loss) Before Tax 0.01⁴ 0.07⁴ 0.14⁴ 0.08⁴ 0.44⁴ Net Profit / (Loss) Before Tax 0.022 30.06.2021 30.09.2021 31.03.2021 1</td><td>NA NA NA NA NA NA NA 0.01* 0.07* 0.14* 0.08* 0.41 ITT 36 0.00* 0.07* 0.14* 0.08* 0.04 ITT 36 0.00* 0.07* 0.14* 0.08* ITT 36 ITT 36 0.00* 0.07* 0.14* 0.08* ITT 36 ITT 36 0.00* 0.00* 0.08* ITT 36 ITT 36 ITT 36 0.00* 0.00* 0.08* ITT 36 ITT 36 ITT 36 1.00* 0.00* 0.08* ITT 36 ITT 36 ITT 36 1.00* ITT 36 ITT 36</td><td>NA NA NA<</td><td>NA NA NA<</td><td>NA NA NA NA NA NA NA 0.01 0.07 0.14 0.08 0.39 0.41 0.01 0.07 0.14 0.08 0.41 NA NA<</td><td>MA NA NA<</td></th<>	NA NA NA NA NA NA 0.01 ⁴ 0.07 ⁴ 0.14 ⁴ 0.08 ⁴ 0.44 ⁴ Net Profit / (Loss) Before Tax 0.01 ⁴ 0.07 ⁴ 0.14 ⁴ 0.08 ⁴ 0.44 ⁴ Net Profit / (Loss) Before Tax 0.01 ⁴ 0.07 ⁴ 0.14 ⁴ 0.08 ⁴ 0.44 ⁴ Net Profit / (Loss) Before Tax 0.022 30.06.2021 30.09.2021 31.03.2021 1	NA NA NA NA NA NA NA 0.01* 0.07* 0.14* 0.08* 0.41 ITT 36 0.00* 0.07* 0.14* 0.08* 0.04 ITT 36 0.00* 0.07* 0.14* 0.08* ITT 36 ITT 36 0.00* 0.07* 0.14* 0.08* ITT 36 ITT 36 0.00* 0.00* 0.08* ITT 36 ITT 36 ITT 36 0.00* 0.00* 0.08* ITT 36 ITT 36 ITT 36 1.00* 0.00* 0.08* ITT 36 ITT 36 ITT 36 1.00* ITT 36 ITT 36	NA NA<	NA NA<	NA NA NA NA NA NA NA 0.01 0.07 0.14 0.08 0.39 0.41 0.01 0.07 0.14 0.08 0.41 NA NA<	MA NA NA<

N Particulars	Quarter ended	Half year	Ended F	nancial	EY	TRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR TH	FOUAPTE				EDTEMBE	B 30 2022
				Year Ended	E^	TRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR TH	EQUARTE	IN AND HA	LFTEARE	NDED ON 5	EFIEMBE	R 30, 2022
	38.09.2022 30.06.2022 30.09.2021	the state of the s	the summariant state of the state of the second state of the secon	and the second								(Rs. in lakhs)
	Unaudited Unaudited Unaudited	and the second state of th	the second price should be	udited				CON	ISOLID/	ATED		
Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period before tax	70.88 71.39 64.07 13.04 17.71 34.64	142.27	A A REPORT OF A DESCRIPTION OF A DESCRIP		Sr.	Particulars	1	or Quarter End	ed	For Half Y	ear Ended	Year Ender
Net Profit / (Loss) for the period after tax Total Comprehensive Income for the period	2.44 14.97 29.19 2.50 15.04 29.30	17.41	74.58	85.62 89.99	No.	Paruculars	30-09-2022 (Unaudited)	30-06-2022 (Unaudited)	30-09-2021 (Unaudited)	30-09-2022 (Unaudited)	30-09-2021 (Unaudited)	31-03-202 (Audited)
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2.50 1004 23.50	11.04	14.00	00.00	1	Revenue from Operations	2485.07	2443.77	2537.69	4928.84	4480.26	9371.51
Equity Share Capital	2,095.07 2,095.07 2,095.07	2,095.07	2,095.07	,095.07	2	Other Income	0.84	3.52	2.96	4.36	8.74	16.96
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA NA NA	NA	NA	NA	3	Total Income	2485.91	2447.29	2540.65	4933.20	4489.00	9388.47
Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised*) (before extraordinary items)	0.01* 0.07* 0.14*	0.08*	0.36*	0.41	4	Net Profit / (Loss) Before Tax	117.36	170.80	80.69	288.16	148.20	288.50
Financial details on Standalone basis are as unde		0.00	0.00	0.41	5	Net Profit / (Loss) after tax	72.11	127.32	80.69	199.43	148.20	222.66
Particulars		dalone Half year		nancial Year Ended	6	Total Comprehensive Income/(loss) for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(Loss) (after tax)	78.82	127.32	80.69	206.14	148.20	225.66
	30.09.2022 30.06.2022 30.09.2021	and the second se	and the second se	and the second se	7	Paid up Equity Share Capital	1056.24	1056.24	1056.24	1056.24	1056.24	1056.24
Total Income from Operations	Unaudited Unaudited Unaudited 69.86 70.36 63.01	140.22	127.33	266.22	8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						1161.82
Profit before tax Profit after tax	12.18 16.80 33.70	A CONTRACTOR OF A CONTRACTOR O	81.13	102.21	9							
Profit after tax 1.82 14.32 28.51 16.14 73.23 83.63 s: he above is an extract of the detailed format of Quaterly and Half yearly Financial Results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half		es under	9	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic: (In Rupees)	0.68	1.21	0.76	1.89	1.40	2.11		
yearly Financial Results are available on the webs						2. Diluted (In Rupees)	0.68	1.21	0.76	1.89	1.40	2.11
(www.pcstech.com). The above un-audited financial results after being revier meeting held on 11-11-2022.	wed by the Audit committee were app	proved by the B	loard of Directo	rs in their	10000	TES: nformation on Standalone Financial Results are as Follo	ws:					(Rs. in lakhs)
Figures for the quarter ended are the balancing figures	between un-audited figures for the l	half year ended	d and the quar	er ended			For Quarter Ended		For Half Y	ear Ended	Year Ende	
30th June 2022 respectively which were subject to limite Based on the Management approach as defined under	Ind-AS 108, Operating segments, th					Particulars	30-09-2022 (Unaudited)	30-06-2022 (Unaudited)	30-09-2021 (Unaudited)	30-09-2022 (Unaudited)	30-09-2021 (Unaudited)	31-03-202 (Audited)
segment i.e. ITes related Facilty Management Segment	에너 아님 아님이 가지 않는 것이 아니는 것이 가지 않는 것 같아. 이 비행에 가격 전 것이 되었는 것이 가지 않는 것		Since "Revenu	e from IT	-							
enabled services" are much lower as a result of which "C			analal eres dis b	um haver		enue from Operations	2430.65	2375.11	2498.54	4805.76	4401.41	9183.28
The Company adopted Indian Accounting Standards (In prepared in accordance with the recognition and measured in accordance with the recognition and measured in the recognitin the recognition and measured in the recognition					Prof	it/(Loss) Before Tax	106.93	141.70	88.45	248.63	147.29	269.53
prescribed under Section 133 of the Companies Act, 2	2013 read with the relevant rules is	ued thereunde	er and other a	counting	Net	Profit/ (Loss) after tax	65.18	103.33	88.45	168.51	147.29	210.36
principles generally accepted in India. Financial for the measurement principles of Ind-AS 34. The Financials Results(Standalone and Consolidated Statndard (IndAS) as specified by ICAI & section 133 of 1 The Company, in the past has invested funds in Bonds basis have varied in earlier quarters/year. Accordingly lacs for the current quarter & Rs.5.14 Lacs for the curren oss has been accounted and classified under "Impaire The Statutory Auditors of the Company have carried out statements. Figures of the previous periods have been regrouped period's classification.	I) have been prepared in accordance The Companies Act 2013. a. The Market value/Resale value of the resultant value arrived on Mark- int half year period ended 30th Septen ment / (Gain) on financial instruments the limited review and have issued to	ce with princip some of the bo to-Market basi nber 2022 bein and Exception heir unmodified	oles of Indian / onds on Mark- is amounting to greversal of im hal Items". d opinion on the	o-Market Rs.0.37 apirment	3 T 4 T 91a	he above is an extract of the detailed format of Financial Results of 2nd Quarter and Half Ye isclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are a he above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the B iompany, Limited reviewed the aforesaid results and expressed an unmodified opinion. hese Financial Results of the Company / Group have been prepared in accordance with Sectio mended) and other relevant rules issued thereunder and SEBI (LODR) Regulations, 2015, as a ce: Pune e : 11/11/2022	vailable on the wet oard of Directors o on 133 of the Comp	sites of Company of the Company at i	www.krantiindustri ts meeting held on ad with Companies	es.com and BSE LT Friday, November 1 (Indian Accounting By order of 1 Kranti I	D: www.bseindia. 1, 2022. The Statu Standard) Rules, 2 the Board of Di ndustries Lin Sachin Subhas	com. utory Auditor of t 2015 (IND-AS) (irectors of mited h Vora
period's classification. Ice : Mumbai												
ANY & TY SHI THERE												









फोन : ०२०-२५८१०९३८/६५२० ई-मेल : kirkee@indianbank.co.in परिशिष्ट- IV-A नियम ८ (६) ची तरतूद स्थावर मालमत्ता विक्रीसाठी विक्री सचना

रवडकी शाखा २आणि ३, खडकी बिझनेस सेंटर, स.न.१३०४/बी, डॉ.आंबेडकर रोड, खडकी, पुणे ४११००३.

Indian Bank

ALLAHABAD

इंडियन बैंक

डलाहाबाद

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट, २००२ सहीत सिक्युरिटीं इन्टरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियमावली २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत अचल मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव सूचना

सामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचीत करण्यात येते खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता हि बँकेकडे तारण ठेवली असून त्यावर सिक्युअर क्रेडिटर्स यांचा बोजा आहे. ज्याचा **विधायक / प्रतिकात्मक ताबा इंडियन बँक खडकी शाखाचे** कायदे कृत अधिकारी यांनी घेतला असून या तारण मालमत्तेची विक्री १४/१२/२०२२ रोजी सदर मालमत्ता 'जेथे आहे तेथे''जशी आहे तशी'', 'जे जेथे आहे तेथे' या तत्वावर, कर्जदार श्री. फिरोज जफर इरानी आणि श्री. सलमान जफर इरानी (बी / 90५, पहिला मजला, ऐश्वर्यम, गायत्री हॉटेल समोर, परमार कॉम्लेक्स ग्राऊंड, मुंबई पुणे रोड, पुणे.) यांच्याकडून रू.१८,१६,२०८.००(रूपये अठरा लाख सोळा हजार दोनशे आठ फक्त)(दि. 9९/90/२०२२ रोजी) या रकमेचे वसुलीसाठी इंडियन बँक खडकी शाखा, सिक्युअर क्रेडिटर्स यांनी विक्री करण्याचे ठरविले आहे.

ई-लिलावाद्वारे विक्रीसाठीच्या मालमत्तेचे तपशील खालीलप्रमाणे देण्यात येत आहेगहाण मालमत्तेचे तपशीलराखीव किंमतपूर्वींचे भार, असेल तरफलॅट नं. बी–904, पहिला मजला, ऐश्वर्यम, गायत्री हॉटेल समोर, स.नं. 982/8, सीटीएस नं. 4902, एमआयडीसी, मुंबई पुणे रोड, आकुर्डी, पुणे. बिल्टअप एरिया ८५.२८ चौरस मीटर चतुःसिमा – पूर्व : प्रवेश/फलॅट नं. 90६, पश्चिम : मोकळे, उत्तर : फलॅटचा शेवट, दक्षिण : फलॅट नं. 90६, पश्चिम : मोकळे, उत्तर : फलॅटचा शेवट, दक्षिण : फलॅट नं. 908.83.२२ काख8.३२२ बँकेला माहिती नाहीमालमत्ता क्र.: IDIB991357666AO ID : IDIB0473388लाख उघडण्याची तारीख आणि वेळ : 98.9२.२०२२, 9७:00:00 तास98.9२.२०२२, 9७:00:00 तास				
गहाण मालमत्तेचे तपर्श	ोल		ईएमडी	1
समोर, स.नं. १४२/४, सीटीएस नं. ५१ मुंबई पुणे रोड, आकुर्डी, पुणे. बिल्टअप ए मीटर चतुःसिमा – पूर्व : प्रवेश/फ्लॅट नं. १०६,	०२, एमआयडीसी, रिया ८५.२८ चौरस , पश्चिम : मोकळे,	1000000	1122252	माहिती
मालमत्ता क्र.: IDIB991357666	AO ID : IDIBO	473388		-
- 영양한 것과 21 - 영양가 20 전 20			वेळ :	
मालमत्ता पाहण्याची दिनांक व वेळ : दि. १२.१२.२०२२ आणि १३.१२.२०२२	गी रक्तम : DIB000B	and the state of the	00/-	
EMD A/c No. 6161885804, CA- Indian	Bank, Bhosari Bra	nch, Pur	ne	

विक्री संदर्भात अधिक माहिती, नियम व अटी संदर्भातील अधिक तपशीलासाठी वेबसाईट लिंक https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp?property_id=IDI B6514355163" आणि सिक्युयर्ड क्रेडीटर्स वेबसाईट

बोलीधारकांनी ऑनलाईन बोलीमध्ये भाग घेण्यासाठीचा तपशील आमच्या ई लिलावाची सेवा प्रदाता एमएसटीसी लि. यांच्या वेब साईट (www.mstcecommerce.com) वर मिळेल. तांत्रिक सहाय्यासाठी एमएसटीसी हेल्पडेस्क नं. 033-2290900४ आणि अधिक माहितीसाठी सर्व्हिस प्रोव्हायठर्स च्या हेल्प डेस्कवर संपर्क करावा. एमएसटीसी लि. वरील नोंदणीच्या माहितीसाठी कृपया संपर्क साधा ibapiop@mstcecommerce.com आणि ईएमडी स्थितीच्या माहितीसाठी संपर्क साधा ibapifin@mstcecommerce.com.

मालमत्तेचा तपशील आणि मालमत्तेच्या छायाचित्रांसाठी https://ibapi.in '१८००१०२५०२६' आणि '099-8990६9३9' संपर्क करावा. निविदाकारांना वेबसाइट https://ibapi.in आणि www.mstcecommerce.com मधील मालमत्ता शोधताना वर नमुद केलेला प्रॉपर्टी आयडी नंबर वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दिनांक: १०/११/२०२२ स्थळ : खडकी, पुणे	(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरावा)	प्राधिकृत अधिका
	A	Surd Surd Surd And

NOTICE INVITING TENDER

- Tenders are invited from interested parties/ individuals for running Army Cloth Shop at CME Main Shopping Complex, College of Military Engineering (CME), Dapodi, Pune-31
- 2. Eligible applicants may apply in prescribed application form alongwith requisite documents and earnest money of Rs. 500/by 27 Nov. 2022. Application form can be purchased from the office of OC RVB. CME for a cost of Rs. 50/- on any working day between 08.30 am to 2.00 pm.
- 3. The following are only eligible to apply :
 - (a) War widows/ widows of defence personnel killed while on duty.
 - (b) Disabled Soldier
 - (c) Ex-Servicemen

Capital

(d) Spouses/ Widows of Ex-Servicemen

(OC RVB) CME, Pune-31

अदानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड

adani नोंदणीकृत कार्यालय : अदानी हाऊस, 56, श्रीमाली सोसायटी, नवरंगपुरा, अहमदाबाद 380 009, गुजरात, भारत. कॉर्पोरेट कार्यालय : 1004/5, 10वा मजला, सी विंग, वन बीकेसी, सी- 66, जी- ब्लॉक, बांद्रा कलां कॉप्लेक्स, बांद्रा (पूर्व) मुंबई 400 051, महाराष्ट्र, भारत सीआवएनः U65990GJ2016PTC093692, वेबसाइट : www.adanicapital.ir

सरफेसी कायदा, 2002 च्या कलम 13 (2) अंतर्गत मागणी सूचना

तुम्ही खाली नमुद हयात नसलेले कर्जदार (त्यांच्या कायदेशीर वारसदारांमार्फत), सह-कर्जदार(रां)/ नी तुमच्या स्थावर मालमत्ता(हमी) महाण ठेऊन अदानी कॅपिटल प्रायक्टेट लिमिटेड (''एसीपीएल'') कडन कर्ज/ कर्जाच्या सविधा घेतल्या आहेत. तुमच्याकडून कसूर झालेली असल्यामुळे तुमच्या कर्ज खात्यची वर्गवारी अकार्यक्षम खाते म्हणून करण्यात आली आहे. अदानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड ने थकीत देण्यांच्या वसुलीसाठी सिक्युरीटावझेशन औंड स्किस्ट्क्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेट अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (कायदा) च्या कलम 13 (2) च्या अंतर्गत डिमांड नोटीस जारी केल्या होत्या ज्याचा तपशिल सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट), नियमावली 2002 च्या नियम 3(1) सह वाचल्या जाणाऱ्या नमुद कायद्याच्या कलम 13(2) अंतर्गत येथे प्रसिद करण्यात येत आहे आणि त्याची तुमच्या नावे अंमलबजावणी करण्यात आली आहे. हयात नसलेले कर्जदारांचा त्यांच्या कायदेशीर वारसदार्यमार्फत, सह- कर्जदार्राचा गहाण मालमत्तांचा, थकीत देण्यांचा, केलम 13 (2) च्या अंतर्गत पाठविण्यात आलेल्या मागणी सूचनांचा आणि मागणी करण्यात आलेल्या रकमेचा तपशिल खाली देण्यात आला आहे

कर्जदार /सह-कर्जदार / हमीदाराचे नाव/कर्ज खाते क.	CONTRACTOR AND A DECEMPTION AND A DECEMP	डिमांड नोटीसची तारीख/अदत रक्कम/अदत्त रकमेची तारीख
हीना रफिक बागवान/	भूखंड क्र.88 च्या नोंदीनुसार जमिनीचे सर्व खंड आणि तुकडे : चन्द्रनगरमधील नवीन एस.आर. क्र. 44 (जुना एस. आर. क्र. 23/1ए) पैकी मोजमापाचे क्षेत्रफळ 618.17 चौ.मीटर रचनेसह आहे तसेच हे कुमठे, ता. उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर वेथे स्थित. चतुःसीमा पुढीलप्रमाणे : पूर्व : रस्ता, पश्चिम : भूखंड क्र. 87, उत्तर : भूखंड क्र. 86, दक्षिण : रस्ता.	20-ऑक्टो-22 तारखेनुसार

तुम्ही कर्जदार / र्य आणि सह-कर्जदार्य / कायदेशीर वारसांना ह्यांच्याकडे ह्यामुळे उपगेक्त नमूद करण्यात आलेली रक्षम आणि त्यावरील उपरेक्त नमूद करण्यात आलेल्या व्याजाच्या सह सदर सुचनेपासून 60 दिवसांच्या आत पूर्ण भरणा करण्याची मागणी करण्यात येत आहे आणि जर असे न झाल्यास निम्नस्वाक्षरीकार उपरोक्त नमुद करण्यात आलेल्या हमीवर कायद्याच्या अंतर्गत कारवाई करतील. तुमचे लक्ष कायद्याच्या कलम 13 च्या पोटकलम (8) मध्ये असलेल्या तरतूदीकडे वेधून घेण्यात येत आहे ज्यामुळे उपरोक्त नमूद तस्तुदीमध्ये नमुद करण्यात आलेल्या कालावधीमध्ये सुरक्षित संपत्ती सोडविता येईल. कृपया नोंद घेण्यात यांची की कायद्याच्या कलम 13 (13) च्या अंतगंत आमच्या सहमतीशिवाय उपरोक्त नमूद करण्यात आलेली हमी विक्री, भाडेतत्व किंवा अन कोणत्याही प्रकोरे हस्तांतरीत करण्यासाठी तुम्हाला प्रतिबंधित करण्यात येत आहे. अदानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड करिता ठिकाण : महाराष्ट्र दिनांक : 12.11.2022

भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकुर ग्राह्य धरण्यात येईल.



INDIAN RED CROSS SOCIETY Pune District Branch Regd. Office : Red Cross House, 11, M.G. Rd., Pune 411 001 Ph: 26067974/7304922244, E-mail : ircspune@gmail.com \odot NOTICE OF ANNUAL GENERAL BODY MEETING Notice is hereby given that the 101st Annual General Body Meeting of the Pune District Branch of Indian Red Cross Society will be held at 5.00 pm on Saturday, 3rd December, 2022 at Red Cross House, 11, M. G. Road, Pune 411 001 (Fifth Floor), Members are requested to make it convenient to attend. AGENDA . To confirm the minutes of the Annual General Body Meeting held on 23rd October, 2021. . To consider and adopt the Annual Report for the period from 01.04.2021 to 31.03.2022. 3. To consider and adopt the Audited Statement of Accounts & report of auditors for the period from 01.04.2021 to 31.03.2022. . To appoint Auditors and fix their remuneration for the year 2022-2023. To consider and adopt the budget estimate for the year 2022-2023. 6. Any other points with permission of the Chair. Date: 12/11/2022

Hon. Secretary

- Note: Copies of Annual Report and the Audited Statement of Accounts for 2021-2022 are available at Society's office at 593/2, Rasta Peth, Pune 411011.
- Members are requested to collect their copies between 10.30 am to 5.00 p.m. on working days.
- 2. Any queries regarding accounts or the Annual Report or suggestions may please be referred to the Hon. Secretary on or before 25th November, 2022. This notice and Annual Report, Audited Accounts are being sent on available email I.D. and will be sent to members who communicate their email I.D. and mobile contact.
- . Internet link for online attendance will be sent before the meeting to the members who request for the same by email.
- Any change in address of a member may please be communicated to the office for records with mail I.D. and mobile contact on ircspune@gmail.com

अदानी हाऊसिंग फायनांस प्रायव्हेट लिमिटेड adani

नोंदणीकृत कार्यालयः शिखर, मिठाखली सर्कल जवळ, नवरंगपुरा, अहमदाबाद- 380009, गुजरात, भारत कॉर्पोरेट कार्यालयः वन बीकेसी, सी विंग, 1004/5, 10वा मजला, बांद्रा कुलां कॉप्लेक्स, बांद्रा(पूर्व), मुंबई 400051, Housing Finance महाराष्ट्र, भारत. सीआवएन: U65999GJ2017PTC098960, वेबसाइट : www.adanihousing.in

सरफेसी कायदा. 2002 च्या कलम 13 (2) अंतर्गत मागणी सूचना

तुम्ही खाली नमूद कर्जदार, सह-कर्जदार (रां) नी तुमच्या स्थावर मालमत्ता (हमी) गहाण ठेऊन अदानी हाऊसिंग फायनांस प्रायव्हेट लिमिटेड (''एएचएफपीएल'' कडून कर्ज/ कर्जाच्या सुविधा घेतल्या आहेत. तुमच्याकडून कसुर झालेली असल्यामुळे तुमच्या कर्ज खात्यची वर्गवारी अकार्यक्षम खाते म्हणून करण्यात आली आहे अदानी हाऊसिंग फायनांस प्रा. लि. ने थकीत देण्यांच्या वसुलीसाठी सिक्युरीटायझेशन औंड रिकंस्टुक्शन ऑफ फायर्नोन्शयल ॲसेटऔडएनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002(कायदा) च्या कलम 13 (2) च्या अंतर्गत डिमांड नोटीस जारी केल्या होत्या ज्याचा तपशिल सिक्युस्टि इंटरेस्ट (एनफोर्समेंट), नियमावली 2002 च्या नियम 3(1) सह वाचल्या जाणाऱ्या नमूद कायद्याच्या कलम 13(2) अंतर्गत येथे प्रसिद्द करण्यात येत आहे आणि त्याची तुमच्या नावे अंमलबजावणी करण्यात आली आहे. कर्जदारांचा, सह-कर्जदारांचा गहाण मालमत्तांचा, थकीत देण्यांचा, कलम 13 (2) च्या अंतर्गत पाठविण्यात आलेल्या मागणी सूचनांचा आणि मागणी करण्यात आलेल्या रकमेचा तपशिल खाली देण्यात आला आहे

कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदाराचे नाव/ कर्ज खाते क्र. / जूना कर्ज खाते क्र.	गहाण मालमत्तेचा पत्ता	मागणी सूचना दिनांक/ अनुसार धकीत रक्रम
श्रीहरी राजेंद्र हेगिष्टे / राजेंद्र श्रीपाद हेगिष्टे / रुक्मिणी राजेंद्र हेगिष्टे / 801LAP001047005 /	मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे - फ्लॅट क्रमांक ए -20 ची मालकी मोजमापाचे क्षेत्रफळ सुमारे 940.00 चौ. फूट. (सुमारे 87.32 चौ. मीटर) बिल्टअप क्षेत्र (बाल्कनी आणि टेरेसच्या क्षेत्रासह फ्लॅटशी संलग्न) आहे. 'पिनाक प्रसाद' योजनेसाठी दुसऱ्या मजल्यावर असलेल्या प्लॉट क्रमांक 2 वर बांधलेल्या आर.एस. क्र. 84/1, न्यू पॅलेस रोड, 'ई' प्रभाग, करवीर, कोल्हापूर कोल्हापूर महानगरपालिकेच्या इद्दीत मध्ये स्थित आहे. चतुःसीमा पुढीलप्रमाणे :- पूर्व : फ्लॅट क्रमांक ए -19, पश्चिम : खुली जागा आणि साइड मार्जिन, उत्तर : फ्लॅट क्र. ए -11 आणि कॉमन पॅसेज, दक्षिण : मोकळी जागा आणि साइड मार्जिन	19-ऑक्टो-22
दिनेश रतिराम स्वामी / हेमराज रतिदास स्थामी / 8010HL001015017 /PUNAHL000010637	मालमतेचे सर्व खंड आणि तुकडे - फ्लॅंट क्र. 10, मोजमापाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ 650 चौ.फूट. पृथ्वीराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत 4थ्या मजल्यावर, जी एसआर क्रमांक 1 हिसा क्रमांक 3थी /1/4, मोजमापाचे क्षेत्रफळ 3.25 आर वर बांधली आहे., येवलेवाडी, ता. हवेली, जिल्हा पुणे येथे स्थित. चतुःसीमा पुढीलप्रमाणे :- पूर्व : जिना, पश्चिम : खुली जागा, उत्तर : खुली जागा, दक्षिण : फ्लॅंट क्रमांक 09	19-ऑक्टो-22







नोंदणीकृत कार्यालय: गट क्र.२६७/बी/१, मु.पो. पिरंगुट, ता. मुळशी, पुणे. ४१२११५, महाराष्ट्र (भारत)

फोन: +91 20 6675 5676. CIN: L29299PN1995PLC095016 ईमेल: info@krantiindustries.com Web: www.krantiindustries.com

दिनांक सप्टेंबर ३०,२०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामहिन्याअखेर अलेखापरीक्षित आर्थिक परिणाम

		एकत्रित									
			तिमाही अर	खेर	सहाम	वर्ष अखेर					
अ. क्र.	तपशील	30,09.2022 (अलेखापरीक्षिर्त)	30-06-2022 (अलेखापरीक्षिर्त)	30-09-2021 (अलेखापरीक्षिर्त)	30-09-2022 (अलेखापरीक्षिर्त)	30-09-2021 (अलेखापरीक्षिर्त)	31-03-2022 (लेखापरिक्षित)				
٩	व्यवसायातून उत्पन्न	2485.07	2443.77	2537.69	4928.84	4480.26	9371.51				
ş	अन्य उत्पन्न	0.84	3.52	2.96	4.36	8.74	16.96				
3	एकूण उत्पन्न	2485.91	2447.29	2540.65	4933.20	4489.00	9388.47				
8	करपूर्व निव्वळ नफा / (तोटा)	117.36	170.80	80.69	288.16	148.20	288.50				
4	करपश्चात निव्वळ नफा/(तोटा)	72.11	127.32	80.69	199.43	148.20	222.66				
Ę	संबंधित काळासाठी एकूण उत्पन्न/(तोटा) करपश्चात नफा/तोटा आणि अन्य एकूण उत्पन्न/(तोटा)	and a second	127.32	80.69	206.14	148.20	225.66				
6	वसूल भाग भांडवल	1056.24	1056.24	1056.24	1056.24	1056.24	1056.24				
٢	अन्य भांडवल (नियंत्रण रुची नसलेले सोडून)					ц. ў.	1161.82				
8	प्रति समभाग उत्पन्न (रु. १०/-दर्शनी मूल्य) १. मूलभूत(आकडे रुपयात)					1					
	२. विरळ (आकडे रुपयात)	0.68	1.21	0.76	1.89	1.40	2.11				
		0.68	1.21	0.76	1.89	1.40	2.11				

टीपा: १. स्वतंत्र आर्थिक परिणामांची माहिती खालीलप्रमाणे:-

(आकडे लाखातः ईपीएस सोडून)

सही /- प्राधिकत अधिकारी

		तिमाही अखेर				वर्ष अखेर	
तपशील	30-09-2022 (अलेखापरीक्षिर्त)	30-06-2022 (अलेखापरीक्षिर्त)	30-09-2021 (अलेखापरीक्षिर्त)	30-09-2022 (अलेखापरीक्षिर्त)	30-09-2021 (अलेखापरीक्षिर्त)	31-03-2022 (लेखापरिक्षित)	
व्यवसायातून उत्पन्न	2430.65	2375.11	2498.54	4805.76	4401.41	9183.28	
करपूर्व नफा / (तोटा)	106.93	141.70	88.45	248.63	147.29	269.53	
करपश्चात नफा / (तोटा)	65.18	103.33	88.45	168.51	147.29	210.36	

 वरील विवरण हे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१५ मधील रेग्युलेशन क्र. ३३ अन्वये बी एस ई लि. यांना सादर केलेल्या ३० सप्टेंबर २०२२ अखेर संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्याअखेर सविस्तर विवरणाचा संक्षिप्त भाग आहे. विहीत नमुन्यातील आर्थिक परिणाम कंपनीच्या www.krantiindustries.com या संकेतस्थळावर आणि बीएसई लि. च्या www.bseindia.com या संकेत स्थळावरही उपलब्ध आहेत.

 वरील आर्थिक परिणामांचा आढावा ऑडिट कमिटीने घेतलेला आहे आणि कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या सभेत मंजुरही केलेले आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील परिणामांचे मर्यादित पुनरावलोकन केलेले आहे आणि कोणतीही दुरुस्ती न सूचविता मत दिलेले आहे.

8. कंपनीची/समुहाची सदर आर्थिक परिणाम विवरणे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३, कंपनी (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्ड) नियम २०१५ (आयएनडी–एएस) (वेळोवेळी दुरुस्त केल्यानुसार) आणि त्या अंतर्गत केलेले त्यातील संबंधित नियम आणि सेबी (एल ओ डी आर) रेग्यूलेशन२०१५ (सुधारित) यानुसार तयार केलेली आहेत

> क्रांती इंडस्ट्रीज लि. च्या संचालक मंडळाचे आदेशानुसार सही/- श्री. सचिन सुभाष वोरा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक DIN: 02002468

तुम्ही कर्जदार/ गं आणि सह-कर्जदारां/ कावदेशीर वारसांना ह्यांच्याकडे ह्यामुळे उपरोक्त नम्	द करण्यात आलेली रक्कम आणि त्यावरील उपरोक्त नमूद करण्यात आलेल्य
व्याजाच्या सह सदर सूचनेपासून 60 दिवसांच्या आत पूर्ण भरणा करण्याची मागणी करण	वात येत आहे आणि जर असे न झाल्यास निम्नस्वार्थरीकार उपरोक्त नमृत
करण्यात आलेल्या हमीवर कायद्याच्या अंतर्गत कारवाई करतील. तुमचे लक्ष कायद्याच्या	
येत आहे ज्यामुळे उपरोक्त नमूद तरतुदीमध्ये नमूद करण्यात आलेल्या कालावधीमध्ये सुरहि	
13 (13) च्या अंतर्गत आमच्या सहमतीशिवाय उपरोक्त नमूद करण्यात आलेली हमी वि	क्री, भाडेतत्व किंवा अन कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करण्यासाठी तुम्हाल
प्रतिबंधित करण्यात येत आहे.	
ठिकाणः महाराष्ट्र	अदानी हाऊसिंग फायनांस प्रायव्हेट लिमिटेड करित
दिनांक : 12.11.2022	सही/-
भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.	प्राधिकृत अधिकारी

N N	1		5	n 1
रप्का	हाम	फायनान्स	ाल	मिटड

सांगली शाखाः श्री लक्ष्मी अपार्टमेंट, पहिला मजला, सदनिका क्र. 102, सी.एस.क्र. 525 ए, सांगली-मिरज रोड, उर्दू हाय समोर, सांगली - 416416.

ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **हे रेपको होम फायनान्स लिमिटेड चे प्राधिकत अधिकारी** असन त्यांनी सिक्यरीटायझेशन औड रिकन्स्टक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स औंड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 9 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमूद दिनांकांना **एक मागणी** सूचना निर्गमित केली होती ज्यात त्यांना सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत सदर सूचनेत नमूद रकमेचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

कर्जदार, सह-कर्जदार व जामीनदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने कर्जदार, सह-कर्जदार, जामीनदार व सर्वसामान्य जनतेस सुचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी सदर नियमांमधील नियम 9 सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमुद मालमत्तेचा 08 नोव्हेंबर, 2022 रोजी ताबा घेतलेला आहे.

याद्वारे कर्जदार, सह-कर्जदार, जामीनदार व सर्वसामान्य जनतेस सावधगिरीची सूचना देण्यात येते की सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नवे आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो <mark>रेप्को होम फायनान्स लिमिटेड, पुढील शाखांच्या खाली प्रत्येक खात्यासमोर नमूद रक्कम व</mark> तीवरील व्याजाच्या भाराधीन असेल.

आम्ही आपले लक्ष सिक्युरिटायझेशन अधिनियमाच्या अनु. 13(8) कडे वेधतो ज्यानुसार आपण अनामत मत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणासाठी निश्चित केलेल्या दिनांकापूर्वी कधीही सुरक्षित धनकोस आलेल्या सर्व खर्च, अधिभार व शुल्कांसह सुरक्षित धनकोच्या थकबाकीचा भरणा केल्यास अनामत मत्तेचे हस्तांतरण किंवा विक्री करण्यासाठी पुढील पावले उचलण्यात येणार नाहीत.

अ.क. 1: कर्जदार: श्री विनायक रंगराव थोरात, वडिलांचे नाव, रंगराव थोरात, क्र. 153ए, ज्ञानदेव थोरात, ता. वळवे, जि. सांगली - 416313. तसेच येथे, सीटीएस क्र. 2260, पश्चिमेकडील भाग, कोट भाग, वळवा, ता. वळवा, जि. सांगली, **सह-कर्जदार-1: श्रीमती प्रियांका विनायक** थोरात,क्र. 153ए, ज्ञानदेव थोरात, ता. वळवे, जि. सांगली - 416313. तसेच येथे, सीटीएस क्र. 2260, पश्चिमेकडील भाग, कोट भाग, वळवा, ता. वळवा, जि. सांगली. **सह-कर्जदार-II: श्री रंगराव ज्ञानदेव श्रोरात**, क्र. 153ए, ज्ञानदेव श्रोरात, ता. वळवे, जि. सांगली - 416313. तसेच येथे, सीटीएस क्र. 2260, पश्चिमेकडील भाग, कोट भाग, वळवा, ता. वळवा, जि. सांगली. **जामीनदारः श्री शरद शिवाजी येडके**, वडिलांचे नाव शिवाजी येडके, क्र. 2, मांगोबा चौक, भेंडवडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर - 416112. तसेच येथे,कराड जनता सहकारी बँक, सांगली 416416. मागणी सूचना दिनांक: 13.07.2022. मागणी सूचनेत मागणी केलेली रक्तम (खाते क्र. 2021872000015) रु. 7,25,691/-अधिक तीवरील दि. 08.07.2022 पासूनचे पुढील व्याज व त्यावरील इतर शुल्के. थकबाकी रक्षमः रु. 7,58,144/- अधिक तीवरील दि. 07.11.2022 पासूनचे पुढील व्याज व त्यावरील इतर शुल्के.

मालमत्तेचे वर्णनः जमीन व इमारत, ग्रामपंचायत वळवा, ता. वळवा, जि. सांगली, सी.एस.क्र. 2260, एकूण क्षेत्रफळ सुमारे 491.3 चौ.मी. पैकी पश्चिमेकडील सुमारे 100.00 चौ.मी. चतुःसीमाः उत्तरेस - सी.एस.क्र. 2259, दक्षिणेस - रस्ता, पूर्वेस - सी.एस.क्र. 2260 चा उर्वरित भाग, पश्चिमेस सी.एस.क्र. 2260 चा उर्वरित भाग. सोबत सर्व वहिवाट व इतर हक.

अ.क. 2: कर्जदार:- श्री सचिन बाळकृष्ण लोटके, वडिलांचे नाव, बाळकृष्ण उद्धव लोटके, सदनिका क्र. 2 व 3, तळ मजला, ड्रीम होम अपार्टमेंट, प्लॉट क्र. 32, आर.एस.क्र. 323/2ए/8, पाण्याच्या टाकीजवळ, नेवारी रोड विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली - 415311. तसेच येथे, नेवारी रोड, भवानी नगर विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली - 415311. **सह-कर्जदार: श्रीमती माधुरी सचिन लोटके**, पतीचे नाव, सचिन बाळकृष्ण लोटके,सदनिका क्र. 2 व 3, तळ मजला, ड्रीम होम अपार्टमेंट, प्लॉट क्र. 32, आर.एस.क्र. 323/2ए/8, पाण्याच्या टाकीजवळ, नेवारी रोड विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली - 415311. तसेच येथे, नेवारी रोड, भवानी नगर विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली - 415311. **जामीनदार**: श्री विश्वजित कृष्णा लगडे, वडिलांचे नाव, कृष्णा लगडे, क्र. 2/1, पंचशीला नगर, सेव्हन हिल हॉस्पिटलच्या मांगे, मरोळ पाईंप लाईन अंधेरी (पूर्व), मुंबई - 400 059. तसेच येथे, बीएनपी पारिवास, दिंडोशी गोरेगाव (पू), आयटी ट्रीया IV बी विंग, सहावा मजला, मुंबई - 400063. मागणी सूचना दिनांक: 25.06.2022. मागणी सूचनेत मागणी केलेली रक्षम (खाते क्र. 2021873000184) रु. 9,06,990/- अधिक दि. 24.06.2022 पासूनचे पुढील व्याज आणि त्यावग्रेल इतर शुल्के. थकबाकी रक्कमः रु. 9,42,828/- अधिक दि. 07.11.2022 पासूनचे पुढील व्याज आणि त्यावरील इतर शुल्के.

मालमत्तेचे वर्णन : बाब 1: नगर परिषद विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली, स.क्र. 323/2ए/8, प्लॉट क्र. 32, क्षेत्रफळ सुमारे 379-20 चौ.मी. आणि चतुःसीमाः पूर्वेस - सावंत यांची मालमत्ता, पश्चिमेस - टकले यांची मालमत्ता, उत्तरेस - चितळकर पवार यांची मालमत्ता, दक्षिणेस - रस्ता. बाब क्र. 2: नगर परिषद विदा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली, स.क्र. 3232ए/8, प्लॉट क्र. 32, ड्रीम होम, सदनिका क्र. 2 व 3, अनुक्रमे क्षेत्रफळ सुमारे 37-17 व 35-32 चौ.मी., तळ मजला, चतुःसीमाः पूर्वेस - जिना, पॅसेज व सदनिका क्र. 1, पश्चिमेस - टकले यांची मालमत्ता, उत्तरेस -चितळकर यांची मालमत्ता, दक्षिणेस - रस्ता, वर - पहिला मजला, खाली, तळ, जमीन, ज्यात बिल्डींग व वहिवाट हकांचा समावेश आहे.

प्राधिकृत अधिकारी, रेष्को होम फायनान्स लिमिटेड

दिनांक: 08.11.2022

दिनांक : ११.११.२०२२

स्थळ: पुणे

Entertainment Network (India) Limited

Registered Office: 4th Floor, A-Wing, Matulya Centre, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013.

Tel: 022 6662 0600. Fax: 022 6661 5030. E-mail: stakeholder.relations@timesgroup.com. Website: www.enil.co.in

Corporate Identity Number: L92140MH1999PLC120516

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2022

(₹ in Lakhs)

Standalone						1		Consolidated					
and the second se	and the second	ended 30.09.2021			and the local design of the second			and the second se	3 Months ended 30.06.2022	and the second se	and the second se	a se la casa da	Year ended 31.03.2022
(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
10,311.85	9,533.39	6,881.28	19,845.24	10,765.76	30,591.70	1	Total Revenue from Operations	10,932.81	10,082.70	7,274.88	21,015.51	11,430.74	32,330.41
44.38	(1,343.31)	(1,109.77)	(1,298.93)	(4,797.97)	(3,635.59)	2	Profit/(Loss) before exceptional items and tax	(255.92)	(1,560.06)	(1,401.54)	(1,815.98)	(5,257.91)	(4,498.26)
(1,734.10)	(1,343.31)	(1,109.77)	(3,077.41)	(4,797.97)	(3,635.59)	3	Loss before tax	(518.42)	(1,560.06)	(1,401.54)	(2,078.48)	(5,257.91)	(4,498.26)
(1,258.11)	(1,135.72)	(789.35)	(2,393.83)	(3,564.00)	(2,748.06)	4	Net loss for the period	(52.96)	(1,357.39)	(1,082.67)	(1,410.35)	(4,026.89)	(3,621.03)
(1,257.91)	(1,154.61)	(836.02)	(2,412.52)	(3,626.38)	(2,788.76)	5	Total other comprehensive income / (loss)	(20.84)	(1,341.84)	(1,135.27)	(1,362.68)	(4,081.33)	(3,642.64)
4,767.04 4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	6	Paid-up Equity Share Capital (Face value per share ₹ 10)	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	
					72,406.85	7	Other equity						71,310.49
						8	Earnings per Share (EPS) (of ₹ 10 each)						
(2.64)	(2.38)	(1.66)	(5.02)	(7.48)	(5.76)	a)	Basic Rs.	(0.11)	(2.85)	(2.27)	(2.96)	(8.45)	(7.60)
(2.64)	(2.38)	(1.66)	(5.02)	(7.48)	(5.76)	b)	Diluted Rs.	(0.11)	(2.85)	(2.27)	(2.96)	(8.45)	(7.60)

Notes:

1. The above is an extract of the detailed format for the Quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and six months ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.nseindia.com and www.bseindia.com and also on the Company's website viz. www.enil.co.in

2. The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their meeting held on November 10, 2022.

Exceptional items in the current guarter and six months ended September 30, 2022, consist of:

a) Considering the business environment in certain markets, the board of directors and management of the Company have re-assessed their business strategy. Basis the revised estimates, it has recorded impairment for its investment in US and Bahrain operations aggregating to ₹1,011.02 lakhs and ₹504.33 lakhs respectively.

b) As a part of the above, the Company has made a provision of ₹263.13 lakhs for onerous contracts.

Place : Mumbai epaper 10ksatta.com 10, 2022

Prashant Panday Managing Director DIN: 02747925